



<http://www.aiche.org/CCPS/Publications/Beacon/index.aspx>

An AIChE Industry  
Technology Alliance

उत्पादन क्षेत्रातील व्यक्तिसाठी संदेश

CCPS च्या  
समर्थकांकडून  
प्रायोजित

## प्रयोगशाळेतील प्रीजमधील विस्फोट – विद्युत वर्गीकरण

नोव्हेंबर २००८

शेजारील छायाचित्रांमध्ये, धरणुती वापराच्या रेफ्रीजरेटरमध्ये अयोग्य पद्धतीने साठवलेल्या पदार्थामुळे झालेल्या विस्फोटांमध्ये दोन प्रयोगशाळांचे झालेले नुकसान दिसत आहे. रेफ्रीजरेटरसारख्या बंदिस्त ठिकाणी रसायनाच्या गळतीमुळे अथवा सांडण्यामुळे ज्वालाग्राही पदार्थ साठून राहू शकतात. ज्वालाग्राही वाफांचे प्रमाण किमान विस्फोटक मर्यादेपर्यंत वाढून विस्फोटक वातावरण तयार होऊ शकते. गृहोपयोगी रेफ्रीजरेटर हा ज्वालाग्राही वाफा पेटू न देण्याच्या क्षमतेनुसार बनविलेला नसतो. उलट त्यामध्ये ठिणगी निर्माण होउ शकणारे अनेक घटक असतात, उदाहरणार्थ आतील लाइट व त्याचे बटण:



तापमान नियंत्रित करणारा थर्मस्टॅट व अन्य विजेच्या तारा आणि इलेक्ट्रॉनिक भाग यातील कोणत्याही घटकातून निघणारी ठिणगी ज्वालाग्राही वाफा पेटवून स्फोटावे कारण बनू शकते. प्रक्रीयेतील नमूने सहसा काही मिनिटांसाठी परंतु कदाचित काही महिन्यांसाठी संयंत्राच्या नियंत्रण कक्षात साठविण्यात येतात. स्टोरेज एरियाचे इलेक्ट्रीकल एरिया क्लासिफिकेशन अचूक मानकानुसार व्हायलाच हवे: प्रक्रीयेतील नमूने योग्य पद्धतीने साठवून आग आणि विस्फोट तसेच कर्मचाऱ्यांचे एकपोजर टाळावे. प्रयोगशाळेच्या छपरामुळेही आगीचा धोका संभवतो.

जरी ही घटना प्रयोगशाळेच्या बाबतीत घडली असली तरी यातून ज्वालाग्राही व ज्वलनशील पदार्थ हाताळणाऱ्या इतर आस्थापनांना एक शिकवण मिळते ज्वालाग्राही वातावरण असणाऱ्या भागातील विद्युत उपकरणे अशा ठिकाणी वापरण्यायोग्य डिझाइनची असल्याची खात्री करा. तसेच तुम्ही याही गोष्टीची खात्री करायला हवी की, ज्याभागात ज्वालाग्राही व ज्वलनशील पदार्थ हाताळले जातात त्या ठिकाणी वापरण्यास बनविलेल्या उपकरणांची नियमित निगा राखली जाते. विशेषत: जे पोर्टेबल उपकरण अशा वर्गीकृत वातावरणात वापरावयास आणले जाते ते अशा ठिकाणच्या वापरास योग्य आहे का याची खात्री करा. आपल्या सुविधेचे इलेक्ट्रीकल क्लासिफिकेशन डिझाइन हे ज्वालाग्राही वातावरणाच्या संभाव्य जोखमीवर बेतलेले असते आणि त्यानुसार संयंत्राच्या विभिन्न भागात कोणत्या प्रकारची विद्युत उपकरणे वापरावीत याचे निदान होते.

### आपणास माहीत आहे का?

- आपल्या कारखान्यातील विविध भागांचे इलेक्ट्रीकल क्लासिफिकेशन कसे केले आहे?
- धोकादायक विभागात कोणते विद्युत उपकरण विशेषत: पोर्टेबल वापरण्यास अयोग्य आहे हे कसे ओळखावे?
- धोकादायक वातावरणात उपकरणांच्या बाबतीत उदभवण्याच्या समस्या जसे वायर्स खराब होणे, गॅस्केट खराब होणे वगैरे, कशा ओळखणे.

### आपण काय करू शकता?

- आपल्या प्रयोगशाळेत घातक पदार्थ साठवून ठेवण्याची सामग्री योग्य पद्धतीने ठेवली आहेत व त्याची निगा राखली जाते याची खात्री करा.
- आपल्या कामाच्या जागेतील इलेक्ट्रीकल क्लासिफिकेशन जाणून घ्या.
- घातक विभागात कोणती विद्युत उपकरणे वापरावित याची माहिती करून घ्या.
- कोणतेही पोर्टेबल विद्युत उपकरण वर्गीकृत भागात आणण्यापूर्वी ते अशा ठिकाणी वापरण्याच्या दृष्टीने बनविले आहे ना याची खात्री करा.
- सुरक्षा तपासणी करतांना इन्स्ट्रुमेंट, मोर्टर्स, लाइट्स, बटणे, इलेक्ट्रीक बॉक्सेस व इतर विद्युत उपकरणांच्या वायरींगची तपासणी करा व ती योग्य पद्धतीने बसविल्याची खात्री करा.
- सॅम्पल अन्यत्र साठवून ठेवतांना ती जागा धोकादायक नमूने ठेवण्यास योग्य पद्धतीने बनविली असल्याची खात्री करा.

## घातक वातावरणात विद्युत उपकरण सुरक्षितपणे कसे वापरावे ते समजून घ्या!

AIChE © 2007. सर्वाधिकार सुरक्षित, अव्यावसायिक व शैक्षणिक हेतूसाठी पुनरुपयोगास प्रोत्साहन आहे. तथापि CCPS शिवाय अन्य कोणत्याही व्यक्ति अथवा संस्थेने विक्री करण्यास सक्त मनाई आहे. संपर्क: [ccps\\_beacon@aiche.org](mailto:ccps_beacon@aiche.org) किंवा २१२.५९९.७३१९

हा दीपसंतं आफ्रीकन, अरेबिक, चिनी, डेनिश, डच, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन गुजराती, हिंदू, हिंदी, हंगेरियन, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कोरियन, मलय, मराठी, पर्शियन, इटालियन, पोलीश, पोर्तुगिज, रशियन, स्पॅनिश, स्वीडीश, तमिळ, थाई, तुर्की, आणि आणि व्हीएतनामी इत्यादी भाषामध्ये उपलब्ध आहे.

This document is translated in Marathi by Mr. S.K. Gulawani of Excel Industries Limited, Maharashtra, India